

ई a) N. pr. eines Flusses MBH. 6, 338 nach der Lesart der ed. Bomb., वरुणा und वसती ed. Calc., वरुणा und वसती andere Autt. — b) = वाराणसी Benares H. 974.

वरातुष्ट N. pr. Ind. St. 1, 80. 82.

वरादन n. = राजादन ÇABDAK. im ÇKDR.

वरातना (4. वर + आनन) adj. f. schönantlitzig R. GORR. 2, 38, 16. 3, 31, 37. WEBER, KRSHNAĞ. 290.

वराभिध m. Sauerampfer RĀĠAN. im ÇKDR.

वराभ m. Carissa Carandas Lin. RATNAM. im ÇKDR. काराभ v. l.

वराय् (von 3. वर) eine Wunschgabe darstellen: शक्रशयने मम वरायितम् KATHĀS. 121, 119.

वरायक n. Diamant H. 1063.

वरायण in der Stelle: ददर्श रावणस्तत्र गोवृषेन्द्रवरायणम् R. 7, 23, 22. Comm.: गोवृषेन्द्रो महावृषस्तस्य सात्तात्मातरम्

1. वरायक (4. वर + आ) m. ein vorzüglicher Reiter; = गजरोक Reiter auf einem Elephanten H. an. 4, 341. VIÇVA im ÇKDR. = शरोक Reiter VIÇVA ebend.

2. वरायक (wie eben) 1) adj. f. (आ) schöne Hüften habend, καλλιπυγος AK. 2, 6, 4, 4. H. 307, Sch. HALĀJ. 2, 334. MBH. 1, 7724. 3, 1861. 2362. 16646. R. 2, 40, 13. 96, 9. 3, 38, 14. 5, 16, 11. 53, 27 (lies वरायक). BHĀG. P. 4, 15, 5. 26, 13. 30, 15. 6, 18, 2; vgl. u. शरोक 6). — 2) m. Bein. Vishṇu's H. c. 68. wohl nur fehlerhaft für वराह. — 3) f. आ N. der Dā-kshājanī in Someçvara Verz. d. Oxf. H. 39, b, 22. — 4) f. आ Hüfte H. an. 4, 341.

वरायिन् adj. um eine Wahlgabe bittend KATHĀS. 20, 100.

वरायक (4. वर + अर्क) adj. (f. आ) 1) überaus würdig, in hohem Ansehen stehend: शचीपति R. GORR. 2, 12, 35. नरायिणा: 3, 4, 32. 4, 29, 26. Buddha VJUTP. 2. — 2) überaus kostbar: रत्नानि, आच्छादनानि HARIV. 4310. पाडुके R. 4, 25, 25.

वराय und °क Gewürznelke NIGH. Pr. °क m. Carissa Carandas Lin. ÇABDĀRTHAK. bei WILSON.

वरायि m. 1) der Mond. — 2) a division of music (vgl. वराडी) WILSON nach ÇABDĀRTHAK.

वरायिका f. ein N. der Durgā ÇKDR. und WILSON nach TRIK. 1, 1, 52, wo aber die gedr. Ausg. वारा° liest.

वरायि s. वरासी.

1. वरासन (4. वर + 1. आ) n. 1) ein prächtiger Sitz, Thron MBH. 1, 7717. BHĀG. P. 4, 15, 14. — 2) N. pr. einer Stadt; s. u. लोभक.

2. वरासन (wie eben) 1) adj. einen prächtigen Sitz habend. — 2) m. a) Thürhüter. — b) Buhle, Liebhaber (पिङ्ग) VIÇVA im ÇKDR.

3. वरासन n. Hibiscus rosa sinensis L. ÇABDAM. im ÇKDR.

4. वरासन n. a cistern, a reservoir WILSON nach VIÇVA. fehlerhaft für वारासन.

वराह VOP. 26, 33. 1) m. a) Eber, Schwein AK. 2, 3, 2. TRIK. 3, 3, 459. H. 1287. MED. h. 22. HALĀJ. 2, 71. विध्यद्वारं तिरो अद्रिमस्ता (daher als Wolke erklärt NAIGH. 1, 10, 4. 2. NIG. 3, 4) RV. 1, 61, 7. 3, 66, 10. 9, 97, 7. क्रोष्टा वराहं निरतक्त कलात् 10, 28, 4. 99, 6. वराहो वैद वीरुधम् AV. 8, 7, 23. 12, 1, 48. Rudra heisst der himmlische Eber RV. 1, 114, 5. TS. 6, 2, 4,

2, 7, 1, 5, 1. °विकृत vom Eber aufgewühlt TBR. 1, 1, 3, 6. ÇAT. BR. 14, 1, 3, 11. KĀTH. 8, 2. KĀTJ. ÇR. 26, 1, 2. पशूनां वा एष मन्युर्वदराहः TBR. 1, 7, 9, 3. KĀTH. 23, 2. मेडुर ÇAT. BR. 5, 4, 3, 19. वराहापानकौ Schuhe von Schweinsleder KĀTJ. ÇR. 15, 6, 24. 25, 4, 18. KHĀND. UP. 6, 9, 3. M. 3, 239. 270. 5, 14. 19. 11, 134. 154. 199. 12, 43. MBH. 3, 2409. 15830. 6, 4134 (als Banner; वराह ed. Bomb.). वराहाङ्गुलनिस्वन 4, 352. R. 2, 110, 4 (119, 4 GORR.). SUÇR. 1, 46, 20. °वसा 84, 20. zu den आनूप gezählt 204, 11. °पूय R. 1, 17. RAGH. 2, 17. ÇĀK. 39. Spr. 3673. VARĀH. BRH. S. 28, 14. 67, 1. 68, 104. 81, 29. KATHĀS. 11, 44. fg. Verz. d. B. H. No. 897. PAÑĀT. 120, 14. °दानविधि Verz. d. Oxf. H. 35, b, 23. Am Ende eines comp. als Ausdruck der Vorzüglichkeit गाण्वा व्याघ्रादि zu P. 2, 1, 56. — b) Rind (als sanskritisiertes Fremdwort) COLEBR. Misc. Ess. I, 314. — c) Widder TRIK. — d) Delphinus gangeticus RĀĠAN. im ÇKDR. — e) Vishṇu als Eber (hebt die Erde vom Grunde des Meeres mit seinen Hauern) MED. वराह्या कृत्तेन शतवाङ्गुनोद्धृता (भूमिः) TAITT. ĀR. in Ind. St. 1, 78. R. 4, 43, 33. 6, 102, 13. UTTARAR. 99, 21 (132, 6). VARĀH. BRH. S. 43, 54. RĀĠA-TAR. 6, 206. WEBER, KRSHNAĞ. 284. 294. RĀMAT. UP. 317. Verz. d. Oxf. H. 14, a, 8. 42, b, 31. 129, a, 18. °प्राडुर्भाव 43, a, 4. 83, a, 24. °पूजायत्न 96, a, 3. °प्रयोग 94, b, 13. °प्रसाद 75, b, 30. °मतनिबर्हण 231, a, 2. °माहात्म्य MACK. Coll. I, 83. महा° RAGH. 7, 53. PRAB. 2, 5. RĀĠA-TAR. 4, 197. 7, 1322. आदि° 5, 105. यत्न° (vgl. यज्ञसूकर) MBH. 3, 15832. — f) Bez. einer Truppenaufstellung in Form eines Ebers M. 7, 187. — g) N. pr. α) eines Daitja MBH. 12, 8264 (वराहायः st. वराहो ऽयः ed. Bomb.). HARIV. 2434. 2650. 3115. 14284. KATHĀS. 109, 50. — β) eines Muni MBH. 2, 112. — γ) = वराहमिहिर Ind. St. 2, 231. Verz. d. Oxf. H. 326, b, No. 772. 331, b, No. 782. 334, a, 3. UGĒVAL. zu UNĀDIS. 3, 86. 4, 188. 5, 8. — δ) eines Sohnes eines Tempelhüters RĀĠA-TAR. 7, 207. °देव 365. — e) eines Berges MED. MBH. 2, 799. R. 4, 43, 36. Vgl. °शैल, वराहान्नि. — ζ) eines der 18 Dvīpa ÇABDAM. im ÇKDR. Vgl. °द्वीप. — η) ein best. Maass MED. — h) Cyperus rotundus Lin. TRIK. MED. = वाराहीकन्द RĀĠAN. im ÇKDR. — i) Titel einer Upanishad Ind. St. 3, 325. — k) abgekürzt für वराहपुराण Verz. d. Oxf. H. 8, a, 2. — 2) f. ई = N. zweier Pflanzen, = भद्रमुस्ता und सूकरकन्द RĀĠAN. im ÇKDR. — Vgl. डुवराह, नृ°, महा°, वराह.

वराहक 1) m. N. pr. eines Schlangendämons MBH. 1, 2159. — 2) f. वराहिका Mucuna pruritus Hook. RĀĠAN. im ÇKDR. — 3) n. Titel einer Upanishad Ind. St. 3, 325.

वराहकन्द m. Yamswurzel RĀĠAN. im ÇKDR.

वराहकापी (Eberohr) 1) m. a) Bez. einer Art von Pfeilen MBH. 6, 3700. 7, 7420. 8128. 8, 4547. R. 3, 34, 32. — b) N. pr. eines Jaksha MBH. 2, 398. — 2) f. ई Physalis flexuosa Lin. RĀĠAN. in NIGH. Pr.; vgl. वी°.

वराहकार्षिका f. eine Art von Geschoss H. 787, Schol.

वराहकाता f. Yamswurzel ÇABDAR. im ÇKDR.

वराहकालिन् m. Sonnenblume HĀR. 94.

वराहक्राता f. Mimosa pudica RATNAM. im ÇKDR.

वराहदंष्ट्र m. N. einer zu den लुङ्गेण gezählten Krankheit ÇĀRṆG. SĀBH. 1, 7, 65. °दंष्ट्रा f. ebend. und NIGH. Pr.

वराहदत्त m. N. pr. eines Kaufherrn KATHĀS. 37, 100.